

महापार्षेणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती

मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी): महाराष्ट्र कॅन्सरच्या २००४ बॅचचे वरिष्ठ आयएसएस अधिकारी विक्रम कुमार यांनी २३ जून रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. बॅचवर ऑफ आर्किटेक्चरचे शिक्षण घेतलेल्या विक्रम कुमार यांना दोन दशकांहून अधिकचा प्रशासकीय अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त-१, पुणे महानगरपालिका व पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त, महाराष्ट्र मेरिटाय्म बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि 'एमआयडीसी'चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी



महणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आणि वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता महापारेषणचे नेतृत्व करताना त्यांच्यासमोर ऊर्जा संक्रमण, पारेषण जाळ्याचा विस्तार, अक्षय ऊर्जा

एकत्रीकरण, ग्रीड आधुनिकीकरण व ऊर्जा पायाभूत सुविधांचे बळकटीकरण ही आव्हाने असतील. अखंड वीजपुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत कंपनीला नवी दिशा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.

आयबीबीआय (लिक्विडेशन प्रक्रिया) नियम, २०१६ च्या नियम ३७अ अन्वये 'सहजपणे रोखीत रूपांतरित न करता येण्याजोग्या मालमत्तेच्या' (एनआरआर) हस्तांतरणासाठी किंमत निश्चिती प्रक्रियेबाबतची सूचना - टर्निंग पॉइंट एस्टेट्स प्रायव्लेट लिमिटेड (अवसायनात)
लिक्विडेटर: कु. नमता अमोल रेंद्री सीआयए : यु७०१००एमएच२००६पीटीसी१८४०४४ नोंदणीकृत कार्यालय: शॉप क्र. ११८, पश्चिमा मल्ला, श्री मॉल, ठाकूर कॉम्प्लेक्स, काव्हिरवली (पूर्व), मुंबई - ४०००१९ लिक्विडेटरचे कार्यालय: ३१-६६, बॅंकेसी सेंटर, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३ प्रक्रियेसाठी ईमेल आयडी: turningpoint.bkc@gmail.com संपर्क: ९८२०३३७५७३
व्यावसाय दायित्वांपा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, १० जून २०२६ प्रस्ताव/बोली/ऑफर सादर करण्याची अंतिम तारीख सोमवार, २७ जून २०२६
माननीय नेशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी), मुंबई, कोर्ट-२ (निष्णांक प्राधिकरण) यांनी दिनांक ०९.०२.२०२३ रोजीच्या आदेशाद्वारे (परिसमापन आदेश) 'टर्निंग पॉइंट इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड' (टीपीईएल/कॉर्पोरेट कर्जदार) च्या परिसमापनासाठी नियुक्त केलेले खालील स्वाक्षरीकडे परिसमापक, याद्वारे सर्वसाधारण जनतेला सूचित करत आहेत की, 'इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड, २०१६' च्या कलम ६६ अन्वये दाखल केलेल्या आणि 'सहजपणे रोखीत रूपांतरित न करता येण्याजोग्या मालमत्ता' (एनआरआर) म्हणून वर्गीकृत केलेल्या कार्यावह/अर्जाशी संबंधित कॉर्पोरेट डेटरच्या एनआरआरपुढे हस्तांतरण केले जाणार आहे. हे हस्तांतरण आयबीबीआय (परिसमापन प्रक्रिया) नियम, २०१६ च्या नियमन ३७अ नुसार केले जाईल.
खाली नमूद केलेल्या एनआरआरपुढे हस्तांतरण, परिसमापन नियमावलीच्या नियमन ३७अ नुसार आणि भागधारकांच्या सल्लागार समितीच्या (एससीसी) विचारविनिमयानंतर, "ज्या स्थितीत आहे आणि जिथे आहे त्या स्थितीत", "ज्या स्थितीत आहे तसे", "जे काही उपलब्ध आहे ते" आणि "कोणत्याही दाय्याच्या अधिकाराशिवाय" या तत्वावर केले जाईल. 'इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड, २०१६' चा कलम ६६ अन्वये दाखल केलेल्या आणि NRR म्हणून वर्गीकृत केलेल्या कार्यावह/अर्जाचा तपशील खाली दिला आहे:

तपशील (हस्तांतरित कारावयाच्या मालमत्तेचे वर्णन)	आयबीबीआय अंतिम तत्तुदत	संबंधित रक्कम
पीएफएफ प्रकर (कलम ६६) - एनसीएलटीच्या नवी दिल्ली येथील मुख्य खंडपीठासमोर प्रस्तावित असत.	आयबीबीबी २०१६ चे कलम ६६	रु. ३,००,००,०००/-
१. डेशर मॅनेजमेंट प्रांतिव अ. वि. इतर यांनी टीपीईएलच्या लिक्विडेटर विरुद्ध एनसीएलटीच्या नवी दिल्ली येथील मुख्य खंडपीठासमोर दाखल केलेले कंपनी अपील (एपी) (आयएनएम): क्र. ४८६/२०२४		
२. मनीष कलानी यांनी टीपीईएलच्या लिक्विडेटर विरुद्ध एनसीएलटीच्या नवी दिल्ली येथील मुख्य खंडपीठासमोर दाखल केलेले कंपनी अपील (एपी) (आयएनएम): क्र. ४८७/२०२४		
या दोन्ही प्रकरणांमधील अपीलकडे हे आपण १२३६/२०२० मधील प्रक्रियाव्हा आहेत आणि त्यांचे एनसीएलटी मुंबई खंडपीठाच्या ११.१२.२०२३ रोजीच्या आदेशाविरुद्ध (आदेश क्र. आय.ए. १२३/२०२०) अपील दाखल केले आहे.		

टीप: लिक्विडेटरला कोणत्याही वेळी, कोणतेही कारण न देता आणि कोणत्याही दायित्वाशिवाय, ही प्रक्रिया किंवा त्याचे वेळापत्रक रद्द करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. ही प्रक्रिया बंधनकारक नाही आणि ती लिक्विडेटर / भागधारक सल्लागार समितीच्या निर्णयावर अवलंबून असेल. वरील हस्तांतरणाची कोणत्याही खाली सही करणाऱ्या व्यक्तींवर "जेसे आहे, जिथे आहे, ते आहे ते आणि कोणत्याही दाय्याच्या अधिकाराशिवाय" या तत्वावर केली जाईल. हे हस्तांतरण 'इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड, २०१६' च्या तरतुदींच्या अधीन असेल; ज्यामध्ये 'इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी बँके ऑफ इंडिया (अवसायन प्रक्रिया) रेग्युलेशन्स, २०१६' मधील नियम ३७अ आणि तपशीलवार 'प्रक्रिया माहिती दस्तऐवज' यांचाही समावेश असेल. सविस्तर अटी व शर्ती, पातळीचे निष्पक्ष, घोषणापत्र, इतर तपशील आणि स्पटीकरणसाठी कृपया turningpoint.bkc@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. टीप:

- जर नमूद केलेल्या एनआरआरसाठी राखीव किंमत 'शून्य' आहे, खाली स्वाक्षरी करणारे लिक्विडेटर, कॉर्पोरेटडारच्या उक्त एनआरआरसाठी लागू कायद्यानुसार, सर्वोत्तम ऑफर किंमत सादर करून बोली लावण्याकडून बोली मागता आहेत.
- बोली लावणाऱ्यांनी बोली सादर करणे म्हणजे एनआरआरपुढे हस्तांतरण होय असे मानले जाणार नाही. बोली प्राप्त झाल्यानंतर, लिक्विडेटर त्यांचे मूल्यांकन करतील आणि ते कॉर्पोरेट डेटरच्या एससीसी समोर वाद करतील. बोली लावणाऱ्यांनी सादर केलेल्या ऑफर स्वीकाराई असल्याची खात्री एससीसीला पटल्यानंतर, खाली स्वाक्षरी करणारे लिक्विडेटर उक्त एनआरआरच्या हस्तांतरणासाठी स्वाक्षरी बोलीदाराची घोषणा करू शकतात. यरस्वी बोलीदाराची निवड करण्याचा आणि श्रेष्ठित करण्याचा अधिकार पूर्णपणे लिक्विडेटर/एससीसी कडे असेल;
- लिक्विडेटर सर्वोत्तम ऑफर स्वीकारण्यास बोधिल नाहीत. त्यांना कोणतीही किंवा सर्व ऑफर स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा, तसेच कोणत्याही टप्प्यावर प्रक्रिया स्थगित/पुढे ढकलणे/रद्द करणे/ बदलणे किंवा किंमत निश्चिती प्रक्रियेतून एनआरआर (किंवा त्याचा काही भाग) मागे घेण्याचा पूर्ण अधिकार आहे; नसादी कोणतेही कारण देण्याचे किंवा कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता नाही. ही प्रक्रिया बंधनकारक नसून ती लिक्विडेटर/एससीसीच्या निर्णयावर अवलंबून असेल;
- लिक्विडेटरकडे उपलब्ध असलेली माहिती सद्भावनेने दिलेली आहे. एनआरआर आणि कॉर्पोरेट डेटरच्या संबंधित मालमत्तेचा तपशील लिक्विडेटरकडे उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम माहितीनुसार नमूद केला आहे;
- इच्छुक बोलीदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी एनआरआर आणि कॉर्पोरेट कर्जदार किंवा सूक्त असलेल्या लिक्विडेशन प्रक्रियेशी संबंधित इतर बाबींबाबत स्वतःची स्वतंत्र चौकशी/पडताळणी करावी, जी त्यांना योग्य वाटेल.

स्थळ: मुंबई

सही/-

नमता अमोल रेंद्री

नोंदणी क्रमांक : आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१८४/२०१९-२०२०/१२२९५

एएफए ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत वैध

पता: ३१-६६, बॅंकेसी सेंटर, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई - ४०० ०५३

Change Of Name	Change Of Name	Change Of Name	Change Of Name	Change Of Name	Change Of Name
I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL HANIF ABDUL LATIF SHAIKH TO ABDUL HANIF ABDUL LATIF SHAIKH AS PER DOCUMENTS.	I HAVE CHANGED MY NAME FROM MAHEK MOHAMMAD ANWAR SAYYED (OLD NAME) TO MAHEK MAHAMMAD ANWAR SAYYED (NEW NAME) AS PER DOCUMENT	I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAJARAM SAWANT TO SHRADDHA SANDEEP KADAM AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY OLD NAME FROM AMINA MOHAMMED HASHIM SYED TO AMINA ABDUL GAFUR SHAIKH AS PER GOVT OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-26144115)	I HAVE CHANGED MY NAME FROM KHUSHBU SARFARAJ KHAN TO KHUSHBU SARFARAJ KHAN AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM ASMA KHATOON IRFAN AHMED TO ASMA KHATOON IRFAN AHMED KHAN AS PER DOCUMENTS
I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN MOHD AQIL SARFARAZ AHMED TO AKEEL SHAIKH AS PER DOCUMENTS.	I HAVE CHANGED MY NAME FROM GURPREET KAUR GURPEED SINGH HANSPAL TO GURPREET KAUR GURDEEP SINGH HANSPAL AS PER DOCUMENTS	I, HEENA KUMARI D/O CHHOTELAL, R/O SAIRAJ APARTMENT, A/WING, FLAT NO-301, PLOT NO-51, SECTOR-19C, KOPARKHAIRANE, VTC: NAVI MUMBAI, PO: KOPAR KHAIRNE, SUB DISTRICT: THANE, STATE: MAHARASHTRA-400709, HAVE CHANGED MY NAME TO MANSI BHANU.	I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHNAZ MOHAMMED HUSAIN PATEL TO SHAHNAZ MOHAMMED HUSSAIN PATEL AS PER DOCUMENTS.	I HAVE CHANGED MY NAME FROM MIRZA ZAFER SUHEL TO NEW NAME " MIRZA ZAFER SUHEL AHMED " AS PER AADHAR CARD NO. 9087 5937 7695 (APPROVED BY GOVT. OF INDIA) MUMBAI. 25 / 06 / 2026	I HAVE CHANGED MY NAME FROM SEEMA JETHO JAGIA TO SEEMA JETHANAND JAGIA AS PER DOCUMENTS
I HAVE CHANGED MY NAME FROM SARFARAZ AHMED KHAN TO SARFARAZ ALI SHAIKH AS PER DOCUMENTS.	I AM CHANGING MY NAME FROM SAMSER ALI TO SHAMSHER JALIL KHAN FOR PASSPORT ISSUANCE	I, JAIWANT SHANKAR DHUMAL S/O SHANKAR DHONDIBA DHUMAL, R/O PATLIPUTRA D-11, ANUSHAKTINAGAR MUMBAI-400094, HAVE CHANGED MY NAME TO JAYVANT SHANKAR DHUMAL.	I HAVE CHANGED MY NAME FROM DHANSHRI PATIL TO DHANASHRI H A R I S H C H A D R A DHARRAO PATIL AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM DILSHAD MOHAMMED IMRAN ANSARI TO DILSHAD MOHD IMRAN ANSARI AS PER DOCUMENTS.	I HAVE CHANGED MY NAME FROM NAVAF DAWOOD KAZI TO NAVAF DAUD KAZI AS PER DOCUMENTS
I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL REHMAN MOHAMED NAZIR SHAIKH TO ABDUL REHMAN NAZIR SHAIKH AS PER DOCUMENTS.	I HAVE CHANGED MY NAME FROM DEEPAK KUMAR SAINI TO DEEPAK LALU MALI AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY OLD NAME FROM ABDUL GUFFUR MOHAMMED HUSSAIN TO ABDUL GAFUR MOHAMMED HUSSAIN SHAIKH AS PER GOVT OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-26144554)	I HAVE CHANGED MY NAME FROM M O H A M M E D MUZZAMMIL ASHFAK SOPARIWALA TO MOHD. MUZZAMMIL ASHFAK SOPARIWALA AS PER DOCUMENTS.	I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN AMAAN ASLAM KHAN TO AMAAN ASLAM KHAN AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM RIMAN DAWOOD KAZI TO REEMAN DAWOOD KAZI AS PER DOCUMENTS
I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL NOORJAHAN FIROZ TO NOORJAHAN MOHD FIROZ SHAIKH AS PER DOCUMENTS.	I HAVE CHANGED MY NAME FROM OMPRAKASH GUPTA TO OMPRAKASH SAH AS PER DOCUMENTS		I HAVE CHANGED MY NAME FROM DHANASHRI H A R I S H C H A D R A DHARRAO PATIL AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM IRFAN AHMED GULAB NABI TO IRFAN AHMED KHAN AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM ENNAM RAJAN KRISHNA TO ANIS MOHAMMED SHAIKH AS PER DOCUMENTS.
I HAVE CHANGED MY NAME FROM SABA MEMON (OLD NAME) TO SABA ABDULSAMAD MEMON (NEW NAME) AS PER DOCUMENTS.	I HAVE CHANGED MY NAME FROM LALU SAINI TO LALU SUNDARLAL MALI AS PER DOCUMENTS				I AM CHANGING MY NAME FROM ABDUL WAHAB BAHAUDDIN RAJIWATE TO RAJIWATE ABDUL WAHAB BAHAUDDIN FOR PASSPORT ISSUANCE.

५० कोटींच्या डेब्रिज निविदेवरून वसई-विरार महासभेत रणकंदन

विरार, दि. २४ (वार्ताहर): वसई-विरार शहर महानगरपालिकेची २२ जून २०२६ रोजी पार पडलेली महासभा शहरातील राडोरोडा व डेब्रिज उल्लपण्याच्या ५० कोटींच्या वादप्रसन्न निविदेवरून

FEDBANK
FINANCIAL SERVICES LIMITED

फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लि.
नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र. ११०१, ११ वा मजला, निगम,
फ्लॅट क्र. ७१ ए, पवई, पारपवेली, मुंबई - ४०००८७

ताबा सूचना

ज्याअर्थी, खाली सही करणारे 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चे प्राधिकृत अधिकारी म्हणून, 'सिक्विरिटायझेशन अँड रिस्कन्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एनफोर्सेमेंट ऑफ सिक्विरिटी इंस्ट्रेट अँव्द, २००२' (२००२ चा कायदा ४४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ३ सह वाचल्या जाणाऱ्या कलम १३ (१२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि हमीदार यांना - म्हणजेच (१) श्री. प्रताप सिंग कट्टा (कर्जदार) (२) श्री. हिमरत कोर कट्टा (सह-कर्जदार) यांना - १६/०५/२०२५ रोजी मागणी नोंदवत वजावण्यात आली होती; ज्याद्वारे त्यांना कर्ज खाते क्र. FEDKJTOHLO532704 मधील १०/०५/२०२५ रोजीची थकबाकी रक्कम रु. २,०६,८६७/- (अक्षरी रूपये वीस लाख पाचशे हजार आठशे सदसुधष्ट रुपये मात्र), तसेच त्यावर करारातील दराने पुढील व्याज आणि सर्व खर्च, आकार व अनुषंगिक खर्च इत्यादी रक्कम, सदर मागणी नोंदवत मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परतफेड करण्यास सांगण्यात आले होते. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद्वारे कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार, जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खाली स्वाक्षरी करणारे प्राधिकृत अधिकारी यांनी 'सर्फेसी' कोषाच्या कलम १३(४) अन्वये आणि 'सिक्विरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२' च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **प्रत्यक्ष रक्कम** दि. २२ जून २०२६ रोजी घेतला आहे. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनतेला याद्वारे सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करू नये; आणि खालील मालमत्तेबाबत केलेला कोणताही व्यवहार हा 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड' चा बोव्याखाली होत नाही. वर नमूद केलेले कर्जदार, तारणाकर्ता, सह-कर्जदार आणि जामीनदार हे विहित प्रवृत्तीत वर नमूद केलेली रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे, याद